

9819843314 - Arvind Patel



Tuesday, June 09, 2020

12:42 PM

नोंदणी क्र.: 39म

Regn.: 39M

पावती क्र.: 3868 दिनांक: 09/06/2020

गावाचे नाव: मालाड

दस्तऐवजाचा अनुक्रमांक: बरल-१ -3413-2020

दस्तऐवजाचा प्रकार : करारनामा

सादर करणाऱ्याचे नाव: दयाबेन रणछोडभाई पटेल

नोंदणी फी

दस्त हाताळणी फी

पृष्ठांची संख्या: 31

₹. 30000.00

₹. 620.00

एकूण:

₹. 30620.00

आपणास मूळ दस्त .धंबनेल प्रिंट,सूची-२ अंदाजे

1:02 PM ह्या वेळेस मिळेल.

दु.निबंधक बोरीवली I

बाजार मूल्य: ₹.8265726 /-

मोबदला ₹.9800000/-

भरलेले मुद्रांक शुल्क : ₹. 490000/-

सह. दुय्यम निबंधक, बोरीवली क्र.-१,
मुंबई उपनगर जिल्हा.

1) देयकाचा प्रकार: eChallan रक्कम: ₹.30000/-

डीडी/घनादेश/पि ऑर्डर क्रमांक: MH000930892202021M दिनांक: 09/06/2020

बँकेचे नाव व पत्ता:

2) देयकाचा प्रकार: DHC रक्कम: ₹.620/-

डीडी/घनादेश/पि ऑर्डर क्रमांक: 0906202000844 दिनांक: 09/06/2020


बँकेचे नाव व पत्ता:

मुळ दस्त प्राप्त झाला.

REGISTERED ORIGINAL DOCUMENT
DELIVERED ON 10/06/2020

एच जेन रणछोडभाई पटेल





09/06/2020

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि. बोरीवली 1

दस्त क्रमांक : 3413/2020

नोंदणी :

Regn:63m

गावाचे नाव : मालाड

(1) विलेखाचा प्रकार	करारनामा
(2) मोबदला	9800000
(3) बाजारभाव (भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	8265726
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक (असल्यास)	1) पालिकेचे नाव: Mumbai Ma.na.pa. इतर वर्णन :सदनिका नं: 501, माळा नं: 5, बिल्डिंग नं.6बी, इमारतीचे नाव: न्यू दिंडोशी गिरिशिखर सीएचएस लिमिटेड,, ब्लॉक नं: न्यू दिंडोशी म्हाडा कॉम्प्लेक्स, नियर एनएनपी 1 अँड 2, रोड : गोरेगाव ईस्ट, मुंबई-400065((C.T.S. Number : 827E ;))
(5) क्षेत्रफळ	1) 79.92 चौ.मीटर
(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-जेरोम जोसेफ सलदाणा वय:-63; पत्ता:-प्लॉट नं: फ्लॅट नं.501, माळा नं: 5, बिल्डिंग नं.6बी, इमारतीचे नाव: न्यू दिंडोशी गिरिशिखर सीएचएस लिमिटेड,, ब्लॉक नं: न्यू दिंडोशी म्हाडा कॉम्प्लेक्स, नियर एनएनपी 1 अँड 2, रोड नं: गोरेगाव ईस्ट, मुंबई-400065, महाराष्ट्र, MUMBAI. पिन कोड:-400065 पॅन नं:-AAEPS4315C
(8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-दयाबेन रणछोडभाई पटेल वय:-43; पत्ता:-प्लॉट नं: फ्लॅट नं.बी-1, माळा नं: -, इमारतीचे नाव: हरिद्वार-1, ब्लॉक नं: एवरशाइन नगर,, रोड नं: मालाड ईस्ट, मुंबई, महाराष्ट्र, MUMBAI. पिन कोड:-400064 पॅन नं:-BUCPP8847B 2): नाव:-रणछोडभाई रूपशीभाई पटेल वय:-44; पत्ता:-प्लॉट नं: फ्लॅट नं.बी-1, माळा नं: -, इमारतीचे नाव: हरीइफवर-1, ब्लॉक नं: एवरशाइन नगर, रोड नं: मालाड वॅस्ट, मुंबई, महाराष्ट्र, MUMBAI. पिन कोड:-400064 पॅन नं:-AAEPP1669C
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	09/06/2020
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	09/06/2020
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	3413/2020
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	490000
(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000
(14) शेरा	

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :-

(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.

21/06/2020

सह. दुय्यम निबंधक, बोरीवली क्र.-१,
मुंबई उपनगर जिल्हा.



CHALLAN
MTR Form Number-6



GRN	MH000930892202021M	BARCODE			Date	04/06/2020-11:07:12	Form ID	25.2
Department	Inspector General Of Registration			Payer Details				
Type of Payment	Stamp Duty Registration Fee			TAX ID / TAN (If Any)				
Office Name	BRL1_JT SUB REGISTRAR BORIVALI 1			PAN No.(If Applicable)	BUCPP8847B			
Location	MUMBAI			Full Name	MRS DAYABEN RANCHODDBHAI PATEL AND ORS			
Year	2020-2021 One Time			Flat/Block No.	FLAT NO.501, BLDG. NO.6B, NEW DINDOSHI			
Account Head Details		Amount In Rs.	Premises/Building	GIRISHIKHAR CHS LTD.,				
0030045501	Stamp Duty	490000.00	Road/Street	NEW DINDOSHI MHADA COMPLEX, NEAR NNP 1 AND 2, GOREGAON EAST				
0030063301	Registration Fee	30000.00	Area/Locality	MUMBAI				
			Town/City/District					
			PIN	4 0 0 0 6 5				
			Remarks (If Any)	PAN2=AAEPS4315C~SecondPartyName=MR JEROME JOSEPH SALDANHA~CA=9800000~Marketval=8265726				
			Amount In	Five Lakh Twenty Thousand Rupees Only				
Total			5,20,000.00	Words	Five Lakh Twenty Thousand Rupees Only			
Payment Details			IDBI BANK	FOR USE IN RECEIVING BANK				
Cheque-DD Details			Bank CIN	Ref. No.	69103333000604104596842078			
Cheque/DD No.			Bank Date	RBI Date	04/06/2020-12:31:14 Not Verified with RBI			
Name of Bank			Bank-Branch	IDBI BANK				
Name of Branch			Scroll No. , Date	Not Verified with Scroll				



Department ID :

Mobile No. : 9869305151

NOTE:- This challan is valid for document to be registered in Sub Registrar office only. Not valid for unregistered document.

सदर चलन केवल दुर्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करावयाच्या दस्तांसाठी लागू आहे. नोंदणी न करावयाच्या दस्तांसाठी सदर चलन लागू नाही.

Saldanha

एशा जेव्हा एवढे परेव

परिधानात ३०००

Page 1/1	चलान-३
3093	039
2020	

Print Date 04-06-2020 12:32:07





वरल-१		
३४९३	७	३९
२०२०		

AGREEMENT FOR SALE

THIS AGREEMENT FOR SALE is made and entered into at Mumbai this 9th day of JUNE, 2020

BETWEEN

MR. JEROME JOSEPH SALDANHA, age 63 years, an adult, Indian Inhabitant, Owner of Flat No.501, Building No.6B, New Dindoshi GIRISHIKHAR Co-Op. Housing Society Ltd., New Dindoshi MHADA Complex, Near NNP 1 & 2, Goregaon(E), Mumbai-400 065, hereinafter referred to as the **VENDOR** (which expression unless repugnant to the context or meaning thereof shall mean and include his heirs, executors, administrators and assigns) of the ONE PART

AND

1) **MRS.DAYABEN RANCHODBHAI PATEL**, age 43 years and 2) **MR. RANCHODBHAI RUPSHIBHAI PATEL**, age 44 years, both adult, Indian Inhabitants, of Mumbai, residing at B-1, Haridwar-1, Evershine Nagar, Malad(West), Mumbai-400 064, hereinafter referred to as the **PURCHASERS** (which expression unless repugnant to the context or meaning thereof shall mean and include their heirs, executors, administrators and assigns) of the OTHER PART.

WHEREAS the Flat No.501, Building No.6B, New Dindoshi GIRISHIKHAR Co-Op. Housing Society Ltd., New Dindoshi MHADA Complex, Near NNP 1 & 2, Goregaon(E), Mumbai-400 065, admeasuring 860 Sq. Ft. Super Built up area in the building having Stilt plus seven upper floors, with lift, constructed in the year 2005 on plot of land bearing Survey No.239/1 (part) and corresponding C.T.S. No.827/E, Village Malad(E), Taluka Borivali, MSD, originally allotted on ownership basis in the name of Vendor herein by Mumbai Housing & Area Development Board vide Allotment letter No. dir./mkt./allot/DINDOSHI/MALAD/197/6B 501/1975/2007 dtd.20/03/2007 and possession letter No.DIR /MKT/197/6B/501/2015/2007 dtd.21/03/2007 (hereinafter called and referred to as the said Flat No.6B-501).

Saldanha

एवा जेवरा २५/६/२०२० रोजी
पति २५/६/२०२०
पति २५/६/२०२०

8) Upon receipt of Rs. 40,00,000/- (Rupees Forty Lakhs only) towards full and final amount towards the cost/consideration amount of the said Flat No.6B-501 the Vendor hereby undertakes to put the purchasers in actual physical, legal, vacant & peaceful possession of the said Flat No.6B-501.

9) The purchasers shall be responsible for the payment of taxes, outgoing charges, transfer/regularization charges, Society maintenance charges and all other amounts in respect of the said Flat No.6B-501 to the concerned authorities directly from the date of possession. The Vendor shall not be held responsible for the payment of taxes, outgoing charges, transfer/regularization charges, Society maintenance charges and all other amounts in respect of the said Flat No.6B-501 from time to time.



The Purchasers hereby undertakes to join the membership of the housing society known as New Dindoshi GIRISHIKHAR Co-op. Housing Society Ltd., and abide by the rules, regulations and by-laws of the said society and discharge all the liabilities in respect of the said Flat No.6B-501 from time to time.

11) The Vendor hereby declares that on receipt of the full and final consideration amount of the said Flat No.6B-501 from the purchasers, the Vendor shall have no more claims, rights, title and interest on the said Flat No.6B-501 and the purchasers shall be entitled to hold, occupy, use and enjoy the said Flat No.6B-501 without any interruption by the Vendor or any other person/s claiming through or

बसल गरीशर हिन	३४९३	१२	३९
	२०२०		

12) The Vendor also declares that he has no objection of whatsoever nature to transfer/regularize the said Flat No.6B-501 in the names of the purchasers by the Mumbai Housing & Area Development Board and transfer of the membership/shares of the New Dindoshi GIRISHIKHAR Co-op. Housing Society Ltd., in respect of the said Flat No.6B-501.

Signature
 एन.टी.अ.ए.ए.स.व.के.
 न.टी. २११०२ अ.व.१

13) That Society Transfer charges shall be borne by both the parties equally and Stamp duty, registration charges, Board's transfer/regularization charges, Legal document charges shall be paid by the Purchasers alone and the Vendor shall not be responsible for the same. Upon receipt of an intimation from the Purchasers the Vendor also undertakes to remain present before Joint Sub Registrar of Assurance for registration of this Agreement for Sale.

14) The Vendor hereby undertakes to execute further legal documents if any for effectually transfer of the said Flat No.6B-501 in the names of purchasers herein and hereby undertakes to hand over all the original documents, papers, allotment letter, possession letters, receipts, correspondence in respect of said Flat No.6B-501 to the purchasers for housing loan purpose.

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No.501, Building No.6B, New Dindoshi GIRISHIKHAR Co-Op. Housing Society Ltd., New Dindoshi MHADA Complex, Near NNP 1 & 2, Goregaon(E), Mumbai-400 065, admeasuring 860 Sq. Ft. Super Built up area in the building having Stilt plus seven upper floors, with lift, constructed in the year 2005 on plot of land bearing Survey No.239/1 (part) and corresponding C.T.S. No.827/E, Village Malad(E), Taluka Bornivalli, MSD.

Signature
 एन.टी.अ.ए.ए.स.व.के.
 न.टी. २११०२ अ.व.१



बसल - १	३४९३	१२	३९
	२०२०		

IN WITNESS WHEREOF the parties hereto have hereunto set and subscribed their respective hands the day and year first hereinabove written.

SIGNED AND DELIVERED by the

Withnamed Vendor

MR. JEROME JOSEPH SALDANHA

PAN NO. AAEPSS4315C

In the presence of:

Signature



Signature



SIGNED AND DELIVERED by the

Withnamed Purchasers

1) MRS. DAYABEN RANCHOBBHAI

PAN No. BUCPP8847B

PATEL

PAN No. BUCPP8847B



वर्त - १		
३४९३	९१	३९
२०२०		

2) MR. RANCHOBBHAI RUPSHIBHAI

PAN No. AAEPPI669C

PATEL



PAN No. AAEPPI669C

In the presence of:

Signature

WITNESSES:-

1. MR. SANTAY S. PUSALKAR

2. Mr. Navin Shinde



Handwritten note

RECEIPT

Received of and from the withnamed Purchasers a sum of Rs. 57,02,000/- (Rupees Fifty Seven Lakhs Two Thousand only) as and by way of Token money/part payment towards cost price/consideration amount of the Flat No. 501, Building No. 6B, New Dindoshi GRIISHIKHAR Co-Op. Housing Society Ltd., New Dindoshi MHADA Complex, Near NNP 1 & 2, Goregaon(E), Mumbai-400 055, admeasuring 860 Sq. Ft. Super Built up area in the building having Stilt plus seven upper floors, with lift, constructed in the year 2005 on plot of land bearing Survey No. 239/1 (part) and corresponding C.T.S. No. 827/E, Village Malad(E), Taluka Borivali, MSD, as under:-

Sr no	Payment Details	Amount	States of Payment
1	Ch No. 241072 dtd. 18/01/2020 drawn on Oriental Bank of Commerce, Gokuldhani, Goregaon(E) branch.	1,00,000.00	Paid as Token money.
2	Cheque No. 241074 dtd. 7/2/2020 drawn on Oriental Bank of Commerce, Gokuldhani, Goregaon(E) branch.	5,00,000.00	Paid as Part payment on or before execution and registration of Agreement for Sale.
3	Cheque No. 150753 dtd. 7/2/2020 drawn on Oriental Bank of Commerce, Gokuldhani, Goregaon(E) branch.	5,00,000.00	Paid as Part payment on or before execution and registration of Agreement for Sale.
4	Cheque No. 277777 dtd. 12/2/2020 drawn on Oriental Bank of Commerce, Gokuldhani, Goregaon(E) branch.	10,00,000.00	Paid as Part payment on or before execution and registration of Agreement for Sale.
5	Cheque No. 277778 dtd. 09/06/2020 drawn on Oriental Bank of Commerce, Gokuldhani, Goregaon(E) branch.	36,02,000.00	Paid as Part payment on or before execution and registration of Agreement for Sale.



I SAY RECEIVED RS. 57,02,000/-

Signature

MR. JEROME JOSEPH SALDANHA

VENDOR

WITNESSES:-

वर्त - १		
३४९३	९१	३९
२०२०		

1. MR. SANTAY S. PUSALKAR

2. MR. NARENDRA SHINDE - Attorney

o/c

MIRIAM MUMBAI MAHANAGARPALIKA

NO.CHE/210/BP (WS)/Govt/AP OF 5 JUN 2007

Executive Engineer-I/SRD,
M.H.& A.D. Board,
Bandra (East), Mumbai.

OFFICE OF THE
EX. ENGR. BLDG. PROPL. (W.S.) R & P. WARE
DR. BABASAHEB AMBEDKAR MARKET BLDG
KANDIVALI/WEST, MUMBAI-400 057.

Sub: Permission to occupy the completed
residential building No.6 (HIG) on land
bearing C.T.S. No.827/E, S.No. 239/1 (pt.)
of Village Malad (E) situated at Dindoshi,
Malad (East), for MHADA.

Sir,

Ref: Your letter dated 10.04.2007.

The development work of Residential building No.6 (H.I.G.)
comprising of Stilt +.7 (seven) upper floors - Wing 'A', 'E', & 'G' on plot
bearing C.T.S. No.827/E, S.No.239/1 (pt.), village, Malad (East) situated
at Dindoshi, Malad (East) is completed under the supervision of
S.B. Bhosekar, Licenced Architect having Lic. No. CA/88/789
Y.P. Kajale, Licenced Structural Engineer, having Licence
No.STR/K/170 and Lic. Site Supervisor, MHADA Staff/ Departmentally
may be occupied on the following conditions.



1. That the certificates U/s 270A of B.M.C.Act shall be obtained from A.E.W.W.P/North and a certified copy of the same shall be submitted to this office.
2. That the Co-op. Hsg. Society shall be formed and registered within three months from the date of issue hereof, or before B.C.C. whichever is earlier.
3. That D.I.L.R.'s certificate for transfer of ownership of land under D.P. Road in the name of M.C.G.M. shall be submitted before B.C.C. / O.C.C. to building No.7 whichever is earlier.

बल-१		
3893	90	39
२०२०		

(Signature) एमिआरडी/सिआरडी

21/06/2007

Scanned with CamScanner

4. That Balance conditions of the letter of approval shall be complied with before making B.C.C./ O.C.C. to building No.7 whichever is earlier.
5. That the plot for 5% additional intensity of use shall be ~~complied with within the~~ ~~condition of the B.C.C./ O.C.C. to building No.7~~ ~~which is~~ ~~earlier.~~
6. That all the conditions laid down in this letter shall be Complied with within one year.

A set of plan duly signed is returned herewith in token of approval.

Yours faithfully,

Ex. Engineer, Bldg. Proposal
(Western Suburbs) P & K/W Wards.

(Handwritten Signature)

एम. जे. ए. एस. म. ट. ए.


म. ए. २३१०७ २३०१

बरल-१		
3893	96	39
२०२०		



Share Certificate No. 028 Member's Reg. No. 28 No. of Shares 10 (ten)

Share Certificate



NEW DINDOSHI GIRISHIKHAR

CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

Regd.: MUM/MHADB / HSG / (TC) / 12971 / 2010-11. Dt. 18-12-2010

Under the Maharashtra Co-operative Societies Act 1960

Building No. 6-A, B, C, New Mhada Complex, Dindoshi, Goregaon (East), Mumbai - 400 065.

Authorised Share Capital Rs. 42,000/- Divided into 840 Shares of Rs. 50/- each

This is to Certify that Shri/Smt./Ms. SALDHANA JEROME JOSE PH

of Flat No. 6A/501 is / are the Registered Holder/s of 10(ten) fully paid-up Shares Numbered from 271 to 280 (both inclusive)

of Rs. 50/- each in the above named NEW-DINDOSHI GIRISHIKHAR Building No. 6-A, B, C, New Mhada Complex, Dindoshi, Goregaon (East), Mumbai - 400 065.

Subject to the Bye-laws of the said Society.

500/-

Given under the Common Seal of the said Society at Goregaon (E), Mumbai - 65.

this 11th day of April 2013



Seal

[Signature]
Treasurer

[Signature]
Secretary

[Signature]
Chairman

बल-१		
3893	92	39
२०२०		

[Signature]

एवाजेर २५/०५/२०१३
मह २११७३ & २१

Maharashtra Small Scale Industries
Development Corporation Ltd.,
MHADA, Girdha Nirmal Bhavan,
Bandra(E), Mumbai-400 051.

भारत 32976
149111

Special Adhesive
महाराष्ट्र
MAR 14 2007

MUMBAI HOUSING & AREA DEVELOPMENT BOARD

[A REGIONAL UNIT OF MALAD 062150]

ALLOTMENT LETTER

INDIA STAMP DUTY MAHARASHTRA



S. R. BHALCHANDRA
Dy. Manager

NO./dir/mkt./allotment/DNDOSHI/MALAD/501 / / 2007

M.S.I.D.C. Ltd.
G. N. Bhavan, Bandra (east),
Mumbai.

DATE :

1973
29/3/07

To
JEROME JOSEPH SALDANHA & NIL-NIL NIL
A-202, BALAJI DARSHAN, KEVNIPADA, JOGESHWARI WEST

sub:- Allotment of residential flat at MALAD scheme code no: 197, Survey no. 239/1(part)
city s.no. 827E

Ref:- Your application no.91380 dated 28/09/2006

Sir/madam,

A) Since

- 1) The offer of provisional allotment of flat no. 501 in Building no. 6B at location MALAD in scheme code no 197 issued vide this office letter no. 9064 Dated 10/10/06 has been accepted by you.
- 2) you have submitted the requisite acceptance letter, affidavit, undertaking.

3) You have paid the full cost of Rs 1,591,000 /- as per the condition mentioned (condition II of mode of payment) in your provisional allotment letter, to M. H. & A. D. B, the flat no. 501 in building no. 6B at MALAD in scheme code no. 197 has now been finally allotted to you. M.H.&A.D.B. heartily congratulates you for becoming the proud owner of the flat no. 501 in building no. 6B under scheme code no. 197. The super builtup area of the said flat is 860.00. The plot is situated on S.No. 239/1(part) City survey no 827E in P-South ward of MCGM.

B) The above mentioned flat is ready for possession from 1/12/05. You are, there fore informed vide this allotment letter to collect the possession letter of this flat from under signed. The physical possession of the said flat will have to be taken by you from the concerned Dy. Engineer of Concerned division between 11.00 a.m. to 3.00 p.m on Monday, Wednesday, and Friday. The possession will have to be taken within 10 days of the receipt of this letter. The concerned officers are already informed about this.

C) Kindly note that, as per the rules of the Co. Op. Society act 1860, it will be binding on you to become the member of the Co. Op Hsg. society of your building. The society will have to be registered within 90 days from the date on which 60% of the allottees have received this allotment letter.



बरेल - १		
३०९३	२३	३९
२०२०		

[Handwritten signature]

एवा जेवरा केसपरेर
मि २१/१०/०५

नोंदणी क्रमांक : एमगुएग / वि.रा.ए / एमएनएडीबी / एमएनएजी / (क्रि.क्रि.) /
(दिसी) / १२२०१ / सन २०१० - २०११

* नोंदणीचे प्रमाणपत्र *

या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करण्यात येत आहे की,

न्यू दिंडोशी गिरीशिखर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित,
इमारत क्र.६, अ-बी-सी, न्यू फ्लाडा कॉम्प्लेक्स, दिंडोशी,
गोरेगांव [पूर्वी], मुंबई - ४०० ०६५.

ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम १९६० मधील (सन १९६१
चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे.

सुपरिनिटिड अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी
संस्थांचे अधिनियम १९६० मधील नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण
संस्था अर्थात उपवर्गीकरण भाडेकरू मालकी / भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे



(Signature)

डॉ. किशोर मांडे



सुपरिनिटिड सहकारी संस्था
गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई

बरल-१		
३०९३	२१	३१
२०२०		

मुंबई :


दिनांक : १८/१२/२०१०

(Signature)

एमएनएडीबी/एमएनएजी/२०१०

Scanned by CamScanner

२०१० २१ ३१



09/06/2020 12 52:25 PM

दस्त क्रमांक : बरत-१ /3413/2020

दस्तावा प्रकार :- करारनामा

दस्त गोपवारा भाग-2

बरत-१
दस्त क्रमांक:3413/2020

अनु क्र. पक्षकाराचे नाव व पता

पक्षकाराचा प्रकार

छायाचित्र

अंगठ्याचा ठसा

1 नाव:जेरोम जोसेफ सलढाणा

पता:प्लॉट नं: फ्लॉट नं:501, माळा नं: 5, बिळिंडा नं:6बी,

इमारतीचे नाव: न्यू दिंडोशी गिरिशिखर सीएचएस लिमिटेड,,

दर्याक नं: न्यू दिंडोशी म्हाडा कॉम्प्लेक्स,नियर एनएनपी 1 अँड

2, रोड नं: गोरगाव ईस्ट, मुंबई-400065, महाराष्ट्र, MUMBAI.

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

पॅन नंबर:AAEPPS4315C

बरत-१
3893 3039
२०२०

वरील दस्तऐवज करून देणार तथाकथित करारनामा चा दस्त ऐवज करून दिल्याचे कडून करतात.
शिका क्र.3 चा वेळ:09 / 06 / 2020 12 : 50 : 53 PM

आळख:
खालील इसम असे निवेदीत करतात की ते दस्तऐवज करून देणाऱ्यांना व्यक्तीशः ओळखतात, व त्यांची ओळख पटवतात

अनु क्र. पक्षकाराचे नाव व पता

1 नाव:संजय शान्तराम पुसाळकर

पता:शांण नं.र.20, सुयश शांणींग सेंटर, एनएनपी कॉलनी, गोरगाव ईस्ट,

मुंबई


पिन कोड:400065

2 नाव:नरेंद्र शिवाजी शिंदे

पता:फ्लॉट नं:6बी-702, न्यू दिंडोशी गीरीशिखर सीएचएस लिमिटेड, न्यू

दिंडोशी म्हाडा कॉम्प्लेक्स, गोरगाव ईस्ट, मुंबई

पिन कोड:400065



दिनांक क्र.4 चा वेळ:09 / 06 / 2020 12 : 52 : 02 PM
स्वाक्षरी
स्वाक्षरी
स्वाक्षरी

with annex 3mm